

निम्न पदावरील किमान सेवा प्रतीवर्षी १  
सप्टेंबर रोजी विचारात घेण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही - २०१६/प्र.क्र. १९८ /कार्या.१२**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: १८.०६.२०१६

**वाचा :-**

१. शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, बीसीसी-२००१/१८८७/ प्र.क्र.६४/  
०१/१६ ब दि. २६.१०.२००४
२. शासन परिपत्रक क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२००५/प्र.क्र.१/  
२००५/१२ दि. २५.०२.२००५
३. शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.३५४/१४/१२  
दि. ५.१०.२०१५

**प्रस्तावना :-**

संदर्भ २ वरील दि.२५.२.२००५ च्या शासन परिपत्रकान्वये गट "क" (वर्ग-३) पासून गट "अ" (वर्ग-१) मधील सर्व टप्प्यापर्यंतच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती करताना निकटतम निम्न पदावर नियमित तीन वर्षांच्या किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून राहिल, या खेरीज ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये पदोन्नतीसाठी अनुभवाचा कालावधी वरील सुधारीत अनुभवाच्या कालावधीपेक्षा विविक्षित कारणास्तव जास्त वर्षे विहित केला असेल तर त्या पदांच्या बाबतीत हे आदेश लागू होणार नाहीत असे आदेश दिलेले आहेत. सदरहू आदेशांचा पुनरुच्चार संदर्भ ३ वरील दि.५.१०.२०१५ च्या शासन निर्णयात करण्यात आलेला असून ३ वर्षांच्या नियमित सेवेची अट कायम असल्याबाबत व त्यामध्ये कोणतीही शिथिलता अनुज्ञेय राहणार नसल्याचे सदर शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात आलेले आहे. सदरहू शासन निर्णयाच्या तरतूदी तसेच सेवाप्रवेश नियमातील तरतूदी विचारात घेऊन पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती देताना निकटतम निम्न पदावरील ३ वर्षांच्या सेवेच्या अनुभवाची अथवा किमान सेवेची अट विचारात घेण्यात येते. मात्र उपरोक्त आदेशांमध्ये निकटतम निम्न पदावरील ३ वर्षांचा अनुभव अथवा सेवाप्रवेश नियमानुसार किमान सेवा कोणत्या दिनांकास ग्राह्य धरण्यात यावी याबाबत स्पष्ट केलेले नाही.

संदर्भ १ वरील दि.२६.१०.२००४ च्या शासन निर्णयान्वये दर वर्षांच्या निवडसूचीचा कालावधी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट असा विचारात घेण्याबाबत आदेश दिलेले असून सदरहू शासन निर्णयातदेखील निवडसूचीच्या कालावधीतील कोणत्या दिनांकास निम्न पदावरील ३ वर्षांची किमान सेवेची अट अथवा सेवाप्रवेश नियमानुसार किमान सेवेची अट ग्राह्य धरण्याबाबत आदेश दिलेले नाहीत.

वरील बाबींमुळे विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्यावेळी किमान सेवेची अट कोणत्या दिनांकास ग्राह्य धरण्यात यावी याबाबत विशिष्ट आदेश नसल्यामुळे काही विभागीय पदोन्नती समित्या

त्यांच्या बैठकीच्या दिनांकास किमान सेवेची अट विचारात घेतात तर काही समित्या ज्या दिनांकास कर्मचाऱ्यांची ३ वर्ष पूर्ण झाली त्या दिनांकास त्यांचा पदोन्नतीसाठी विचार करतात. यामुळे ३ वर्षांची किमान सेवेची अट कोणत्या दिनांकास पूर्ण होणे आवश्यक ही बाब स्पष्ट होणे आवश्यक आहे.

### शासन निर्णय :-

वरील सर्व बाबी विचारात घेता या शासन निर्णयान्वये आदेश देण्यात येतात की, निम्न पदावरील किमान सेवा विचारात घेण्याकरीता ज्या वर्षाची निवडसूची प्रस्तावित करण्यात येणार आहे, त्या निवडसूचीच्या वर्षाची पहिली तारीख म्हणजे १ सप्टेंबर या तारखेस विचारक्षेत्रातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची किमान सेवा पूर्ण झाली पाहिजे व अशी किमान सेवा सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेस पूर्ण केलेली नसल्यास अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात येवू नये. उदा. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या निवडसूची वर्षामध्ये दि.१.९.२०१५ रोजी किमान सेवा पूर्ण झाली पाहिजे. ती जर २.९.२०१५ रोजी पूर्ण होत असल्यास अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात येवू नये.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१६१६४४२४२००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु.ह.उमराणीकर )

उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
५. सर्व मा. संसद सदस्य/विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६. मा.मुख्य सचिव,
७. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभाग,
९. \*प्रबंधक, मूळ शाखा, मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद व नागपूर,
१०. \*प्रबंधक, अपील शाखा, मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद व नागपूर,
११. \*प्रबंधक, लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१२. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१३. \*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,
१४. \*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद), मुंबई,

१५. \*सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१६. \*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
१७. \*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
१८. \*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
१९. \*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
२०. \*सचिव, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई,
२१. \*प्रबंधक, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई ४०० ००१,
२२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२३. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
२४. सर्व विभागीय आयुक्त,
२५. सर्व जिल्हाधिकारी,
२६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
२७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
२८. सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
(मंत्रालयीन विभागांनी संबंधितांना प्रत पाठवावी)
२९. सामान्य प्रशासन विभाग/का. ३९ (महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीकरिता),
३०. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन,  
मुंबई ४०० ०३२ (१० प्रती)
३१. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३२. निवड नस्ती.